

1005 The Summit Business Park Andheri Kurla Road, Andheri (E) Mumbai 400 093, India Tel: +91-22-4095 2000 CIN: L25200MH1984PLC034093

RL/MUM/AF/22/2024-25

July 17, 2024

To,
Department of Corporate Services
BSE Ltd,
P.J.Towers, Dalal Street,
Fort, Mumbai - 400 001

Ref.: BSE Scrip Code No. 526492: ISIN INE582D01013

Sub: Newspaper Advertisement: E-voting at AGM and Book Closure

Dear Sirs,

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Reg. 30 read with Part A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Reg. 47 of the said Regulations, please find attached scanned copy of the Notice regarding e-voting at 39th AGM of the Company to be held on August 12, 2024 and Notice of Book Closure which was published in the Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on July 17, 2024.

Copy of the same is also uploaded on the website of our Company - www.rishiroop.in.

Kindly disseminate the above information on your website for the information of shareholders.

Thanking you,

Yours sincerely,

For Rishiroop Limited

Agnelo A. Fernandes Company Secretary

# Lapses found at multiple levels in managing ops

Report says incident was 'waiting to happen', flags lack of counselling of LPs

PRESS TRUST OF INDIA

**■** he Commission of Railway Safety on Tuesday said the Kanchanjunga express accident was waiting to happen, owing to lapses in managing train operations in automatic signal zones, and inadequate counselling of loco pilots (LPs) and station masters.

In its June 17 accident probe report that left 10 persons dead, the Commission of Railway Safety (CRS) recommended implementation of the Automatic Train-protection system (KAVACH) on top priority.

The commission said wrong paper authority or T/A 912 to cross defective signals was issued to the loco pilot of the goods train involved by authorities concerned. Further, the paper authority didn't mention the speed that the goods train driver was supposed to follow while crossing the defective signal.

Considering various lapses on part of the rail administration, the CRS said, "Due to improper authority, and that too without adequate information, such an incident was an accident-in-waiting." The probe also found that, besides the Kanchanjunga Express and the goods train, five other trains entered the section since the signals turned defective until the accident happened.

"In spite of issuing the same authority, a different speed pattern was followed by loco pilots," it said. The commission noted that only the Kanchanjunga Express followed the norm of moving at a maximum speed of 15 kmph and stopping for one minute at each defective signal, while the rest of the six trains, including the goods train involved in the accident, didn't follow this norm.

This shows that "action to be taken when T/A 912 is issued to them is not clear. Some of the loco pilots have followed the 15 kmph rule while most of the loco pilots did not follow this rule. The absence of proper authority and that too without adequate information created misinterpretation and misunderstanding about the speed to be followed." PTI reported that the T/A 912 didn't mention speed restric-



The Commission of Railway Safety recommended implementation of the

# Railways streamlines SOPs around auto signal failure

In the aftermath of multiple accidents taking place after failure of automatic signalling, the railways ministry standardised the operating procedure for train crew in case of such failures, the railway board announced on Tuesday.

The Kanchanjunga Express-goods train accident, last month, happened due to misinterpretation of an "authority to pass" memo by the loco pilot of the

express train, according to the railways. 'The Authority form has been changed

so that there is no possibility of misinterpretation. The training of loco pilots/assistant loco pilots has been further strengthened. Authority forms of different zones have been standardised so that Loco pilots across the country see the same form," the board said in a statement.

**DHRUVAKSH SAHA** 

tion which the CRS has flagged in its report as a major reason for the accident.

Classifying the accident under the "Error in Train Working" category, the CRS said there was "inadequate counselling of loco pilots and station masters about train operation in automatic signalling territory creating misinterpretation and misunderstanding of rules." It said the large number of signalling failures

in automatic signalling territory is a cause of concern and should be taken up with those concerned to improve the reliability of the system.

"The occurrence of as many as 208 cases of signal passing at danger from April 1, 2019 to March 31, 2024, of which 12 cases resulted in collision, highlights the limitations of preventive measures taken by

### IN THE COURTS

## SC seeks Centre's response to Naga plea on army personnel

The Supreme Court sought responses from the Centre and the Ministry of Defence on a plea of the Nagaland government challenging denial of sanction to prosecute 30 Army personnel, who were accused of killing 13 civilians in an operation to ambush militants in 2021. A Bench comprising Chief Justice DY Chandrachud, Justice JB Pardiwala and Justice Manoj Misra, on Monday, took note of the submissions of the state government and issued notices to the Centre and the Union Ministry of Defence. The bench has now fixed the plea of Nagaland on September 3. In April last year, the Central government denied sanction to prosecute the Army men who were allegedly involved in the botched up ambush at Oting in Mon district of the state.

## Two judges appointed to SC; top court regains full strength Justice Nongmeikapam Kotiswar Singh and Justice R Mahadevan

were on Tuesday elevated as judges of the Supreme Court. Once they take oath, the apex court will regain its sanctioned strength of 34, including the chief justice. Chief Justice of Jammu and Kashmir High Court, Justice N Kotiswar Singh, became the first judge from Manipur to have been appointed to the top court. "His appointment

will provide representation to the Northeast," the SC Collegium said last week while recommending his name along with that of Justice Mahadevan He was appointed as a Judge of the Gauhati High Court in October 2011.

Justice Mahadevan is at present the acting chief justice of the Madras High Court.

# Shah appeals to OBCs in Haryana to ensure 'full majority' BJP govt

New Delhi, 16 July

Union Home Minister Amit

Shah on Tuesday urged Haryana's Other Backward Classes (OBCs) to ensure a "full majority" Bharatiya Janata Party (BJP) government in the state, and not one that would need "crutches" to survive.

The Assembly elections are due in Haryana around October.

Support from Haryana's OBCs and upper castes is critical for the BJP to fulfil its objective to form the government in the state for the third successive occasion and counter the Congress' Jat plus Dalit consolidation.

This helped the Congress bag five of the 10 Lok Sabha seats in the recently-concluded general elections.

Addressing a 'Backward Classes Samman Sammelan' in Haryana's Mahendragarh, Shah harped on Chief Minister Nayab Singh Saini's OBC iden-

He accused the Congress of being anti-backward classes and said if the party comes to power in Haryana, it will snatch the reservation from OBCs and give it to Muslims. He accused the Congress of having done the same in Karnataka.

"I have not come here for a government that will have to rest on crutches. The OBC samaj has to ensure a full



Union Home Minister Amit Shah (fourth from left) with Haryana Chief Minister Nayab Saini, flanked by BJP leaders, during the Backward Class Samman Sammelan in Mahedragarh, Haryana, on Tuesday

and others.

Gurgaon,

Mahendragarh

majority government," he said. castes, and BC-B, which are Shah, on his second visit to Harvana in less than a month. lauded the Saini-led government for increasing the annual income limit for the creamy layer of OBCs from ₹6 lakh to ₹8 lakh last month.

The chief minister had also announced that the reservation for the backward classes in Group-A and Group-B posts, currently at 15 per cent, would be increased to 27 per cent, "in line with the central government's policy."

While the Centre classifies 'socially and educationally backward classes' collectively as OBCs, Haryana refers to these communities as 'backward classes' (BCs).

The BCs are sub-categorised as BC-A, comprising 72

half a dozen relatively better off

castes, such as Ahirs, Gujjars

the Congress won five of the 10

seats, including two seats

reserved for Scheduled Castes

dominated seats - Sonepat.

Rohtak and Hisar. The BJP's

wins were in Karnal, Faridabad,

Kurukshetra thanks to the sup-

port from OBCs and upper

dropped from 58.20 per cent in

46.11 per cent in 2024.

The BJP's vote share

It also won the three Jat-

Bhiwani-

- Ambala and Sirsa.

In the 2024 Lok Sabha polls,

The Opposition bloc together secured 47.61 per cent vote share, with the Congress. which contested nine seats, getting 43.67 per cent. The Aam Aadmi Party (AAP), which contested one seat, Kurukshetra, bagged 3.94 per cent share.

PTI

In March, weeks before the Lok Sabha polls, amid Congress leader Rahul Gandhi's demand for a nationwide caste census to ascertain the population of OBCs, the BJP had replaced Manohar Lal Khattar, a Punjabi upper caste, with Saini, an OBC, as the state's chief minister.

According to the 2011 Census, Haryana has 19.35 per cent SC population. As for the rest, estimates suggest that Jats are 27 per cent, OBCs 38 per cent and the rest upper castes.

At the public meeting on Tuesday, Shah recounted that the Narendra Modi-led council of ministers has 27 Union ministers from backward classes, including two from Harvana. He praised Saini for being accessible to the people.

Responding to Congress leader and former chief minister Bhupinder Singh Hooda over the Congress' 'Haryana Maange Hisab' campaign, Shah said, "Hooda sahab, you have to give an account of 10 years of misgovernance and depriving Haryana of development."

the 2019 Lok Sabha polls to "I am the son of a Baniya, I The INDIA bloc vote share have come with an account for was better than the BJP's in every single penny," he said.

GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD CIN No.: L36912MH1990PLC058729 Regd. Office: G-30, Gems & Jewellery Complex III, Seepz, Andheri (E), Mumbai 400 096

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024

			(,
Particulars	Quarter ended June 30, 2024	Quarter ended June 30, 2023	Year ended Mar 31, 2024
	Reviewed	Reviewed	Audited
Income from operations	6,000.67	5,489.98	23,047.26
Net Profit before Tax & Exceptional Item	473.12	58.73	1,289.27
Net Profit before Tax & after Exceptional Item	473.12	58.73	1,289.27
Net Profit after Tax & Exceptional Item	354.12	43.73	961.89
Other Comprehensive income	1.05	7.38	4.26
Total Comprehensive Income and Other			
Comprehensive Income after tax	355.17	51.11	966.15
Equity Share Capital	696.41	696.41	696.41
Reserves (excluding Revaluation Reserve)			
Earnings Per Share (before/after extraordinary			
items) (of Rs.10 /- each)			
(a) Basic :	5.08	0.63	13.81
(b) Diluted:	5.08	0.63	13.81

- Directors at their Meeting held on 16th July,2024. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the company website
- The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of
- The Provison for Deferred Tax will be made at the end of the financial year

Figures of previous periods have been regrouped wherever necessary. Company operates in single business segment i.e. manufacturing and sale of Gems & Jeweller For Golkunda Diamonds & Jewellery Ltd

Arvind Dadha

#### ADC India Communications Ltd.

CIN:L32209KA1988PLC009313 Regd. Office: No.10C, 2nd Phase, 1st Main, Peenya Industrial Area, Bangalore - 560058 Tel:+91 80 2839 6102 / 2839 6291 Email: support@adckcl.com Website: www.adckcl.com

#### NOTICE OF THE 36TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Members of ADC India Communications Limited (the "Company") will be held on Friday, August 9, 2024 at 11.00 a.m. IST through Video Conference ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice convening the 36th AGM of the Company. The deemed venue of the meeting shall be the registered office of the Company.

In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the AGM of the Company will be

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 has been sent on Tuesday, July 16, 2024, to all the Members as on July 12, 2024, whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent of the Company ("RTA")/Depository Participant(s). The Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the website of the Company at www.adckcl.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of Company's RTA, KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com

### Instructions for remote e-Voting and e-Voting during the AGM

- 1. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to the Members, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the Members using an electronic voting system and for participating in the AGM through VC/OAVM facility along with e-Voting during the AGM will be provided by KFin Technologies Limited.
- 2. The cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-Voting and e-Voting at the AGM is Friday, August 2, 2024. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 2, 2024 ("cut-off date") shall only be entitled to avail the -Voting as well as e-Voting at the AGM.
- 3. The remote e-voting period commences on Monday, August 5, 2024, at 9.00 a.m. IST and will end on Thursday, August 8, 2024, at 5.00 p.m. IST. Voting through remote e-Voting will not be permitted beyond 5.00 p.m. IST on Thursday, August 8, 2024. E-Voting shall also be made available at the AGM and the Members attending the meeting who have not cast their vote through remote e-Voting shall be able to vote at
- 4. The voting rights of shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company.
- Members who acquire shares of the Company after the Notice of the AGM is sent and holds shares as of the cut-off date i.e., August 2, 2024, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be adopted for obtaining User ID and Password for casting the vote.
- 6. The instructions for remote e-Voting and e-Voting at the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM.
- Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- . Members who have cast their votes through remote e-Voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote agai
- 9. In case of any queries relating to remote e-Voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual available at the "Downloads" section of KFin Technologies Limited website at https://evoting.kfintech.com or call KFin Technologies Limited toll free no.:1800 309 4001 or write to them at einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com. Members may also contact Mr. Prem Kumar Maruturi, Senior Manager-Corporate Registry, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad 500 032 at email id einward.ris@kfintech.com.

Members holding shares in dematerialized mode and who have not updated their KYC details are requested to register/update the email address, mobile number and other KYC details with their Depository Participants. Members holding shares in physical mode and who have not updated their KYC details are requested to submit Form ISR-1 (available on the website of the Company at https://www.adckcl.com/in/en/aboutus/investorrelations/ investor-grievance-redressal-relations-contacts.htm) to update their email address, mobile number, bank account details and other KYC details with Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited. Members can email the duly filled in form to einward.ris@kfintech.com

Notice is also hereby given that Pursuant to section 91 of the Companies Act. 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 3, 2024 to Friday, August 9, 2024, (both the days inclusive) for the purpose of determining entitlement of shareholders for the dividends for the financial year ended March 31, 2024. The dividends, if approved, by the shareholders at the 36th AGM, will be paid on or after August 20, 2024, to the shareholders whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners as at the close of business hours on Friday, August 2, 2024.

Place: Bangalore

Date: July 16, 2024

For ADC India Communications Ltd

R.Ganesh Company Secretary



### **RISHIROOP LIMITED**

CIN: L25200MH1984PLC034093 Regd. Office: W-75(A) & W-76(A), MIDC Industrial Area, Satpur, Nasik 422007 Email: investor@rishiroop.com; Website: www.rishiroop.in
Tel.:+91-22-40952000, +91-0253-2350042; Fax: +91-22-22872796

#### NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ('AGM') of Rishiroop Limited ('the Company will be held on Monday, August 12, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audi Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the Notice of 39th AGM. The Annual Report of the Company for the FY 2023-24 has been sent on July 16, 2024 through electron

mode to all Members whose email addresses are registered with the Registrar and Transfer Agen Depository Participants in accordance with the provisions of General Circular No. 9/2023 date September 25, 2023 (in continuation with the Circulars issued in this regard) issued by the Ministry Corporate Affairs, read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 202 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred as 'Circulars').

Copy of the Notice of 39th AGM and Annual Report for FY 2023-24 is also available on t Company's website, on weblink: <a href="http://www.rishiroop.in/investors/annual-reports/">http://www.rishiroop.in/investors/annual-reports/</a>, on BSS website - <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>. The 39th AGM of the Companis being convened through VC/OAVM in compliance with the applicable provisions of Companies Act 2013, the Rules framed thereunder, SEBI Regulations and aforesaid Circulars.

E-Voting: In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Compani (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI Regulations, and Secretaris Standard on General Meetings (SS-2) issued by ICSI, the Company is providing facility to its Member to cast their vote electronically on items of Business as set out in the Notice of 39th AGM through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited ('CDSL') from a place oth than venue of AGM ("remote e-voting").

- The Business as set out in the Notice of 39th AGM will be transacted through voting by
- The remote e-voting shall commence on Thursday, August 8, 2024 at 9.00 AM (IST) and end of Sunday, August 11, 2024 at 5.00 PM (IST); the remote e-voting shall be disabled thereafter. On the vote on a resolution(s) is cast by the Member, the Member shall not be allowed to change subsequently:
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means at the AGM
- August 5, 2024; Only the Members holding shares of the Company (in physical or dematerialized form) on t cut-off date (i.e. August 5, 2024), shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend t AGM, but shall not be entitled to cast their vote at the AGM;
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company afte dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date of August 5, 2024 can view the Notice of 39th AGM and Annual Report on the Company's website at http://www.rishiroop.ir the Notice of AGM:
- Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility provided by CDSL at www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials:
- Members who will be present in the AGM through VC/OAVM facility, and have not casted their vol through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system during the AGM:
- . Detailed procedure for remote e-voting and joining the AGM through VC/OAVM is provided in tl
- In case of any queries with the use of technology, you may refer the Frequently Asked Question ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write a email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33;

In case of any queries/grievances relating to voting by electronic means, the Members may conta at the following address: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager - CDSL, A Wing, 25th Floor, Maratho Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013. Toll free no. 1800 22 55 33, Ema helpdesk.evoting@cdslindia.com. Book Closure: Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42

SEBI Regulations that the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remaclosed from Tuesday, August 6, 2024 to Monday, August 12, 2024 (both days inclusive) for the purpos of 39th AGM and final dividend Final Dividend: Final dividend @ 18% i.e. Rs. 1.80/- per equity of Rs. 10/- each as recommended I the Board of Directors, if approved in AGM, shall be paid within the statutory timelines. SEBI has mac it mandatory to use the bank account details furnished by the Depositories and the bank account details. naintained by the Company's RTA for payment of dividend to the Members electronically. The Membe holding shares in physical form shall be paid dividend only through electronic mode subject to the folios being KYC compliant as per the SEBI requirements.

Tax on Dividend: Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020, and Company is required to deduct tax at source ('TDS') from dividen paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members a reby requested to update their Residential Status, PAN and Category with their depository participa n case of demat shares, or with the Registrar and Transfer Agent - Link Intime India Private Ltd. in case of physical shares, before August 2, 2024.

## NAVA Nava Limited

Corporate Identity No.: L27101TG1972PLC001549 Regd.Office: 6-3-1109/1, 'Nava Bharat Chambers', Raj Bhavan Road, Hyderabad 500082, Telangana. Tel.Nos.:040-23403501/40345999; e-Fax No.:080-6688 6121 Email ID: investorservices@navalimited.com: Website: www.navalimited.com

#### NOTICE OF 52<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING (AGM) ALONG WITH E-VOTING AND OTHER INFORMATION

NOTICE is hereby given that, pursuant to provisions of the Companies Act 2013 and Rules made thereunder read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI) allowing the companies to hold their AGMs through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), the 52<sup>nd</sup> AGM of the Company is scheduled to be held on Thursday, the 8th day of August, 2024 at 12:15 p.m. (IST) through VC in compliance with the aforesaid circulars.

Hence, the notice and explanatory statement thereto, together with annual report for FY 2023-24 are being e-mailed to the members and are also made available on the websites of the Company at www.navalimited.com and the Stock Exchanges (BSE and NSE).

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and the Listing Regulations, the Company is providing remote e-voting facility before the AGM as well as e-voting facility during the AGM. The members may cast their votes using the remote evoting platform provided by KFin Technologies Limited (KFin) as per the calendar given below:

Cut-off date for e-voting by the

	AGM through VC.(The members of the record as on cut-off date would be eligible to participate in remote e-voting and e-voting facility during the AGM)		Thursday, August 01, 2024		
2	Record date for Divider	nd	Thursday, August 01, 2024		
3	Book closure dates		From August 01, 2024 to August 08, 2024 (both days inclusive)		
4	Remote e-voting period will commence on		Sunday, August 04, 2024 at 9.00 a.m (IST)		
5	Remote e-Voting period will end on		Wednesday, August 07, 2024 at 5.00 p.m. (IST)		
6	Starting time for e-voting on the date of and during AGM		August 08, 2024 at 11.45 a.m. (IST) The closure time for e-voting will be announced in the AGM.		
7	Day, date & time of AGM		Thursday, August 08, 2024 at 12.15 p.m. (IST)		
8	Service provider for e-voting platform & AGM through VC		Kfin Technologies Limited		
9	Website of the service provider(KFin) for e-voting		https://evoting.kfintech.com		
10	Name, designation, e-mail id and phone no. of the	request at	FIN helpdesk by sending a evoting@kfintech.com 300 309 4001 (Toll Free)		

The members who have not registered/updated their email addresses with the Company/RTA or Depository Participants are hereby requested to register, update their email IDs with the respective Depository Participants or with KFin Technologies Limited (the Company's RTA) to cast their vote(s) through the remote e-voting system before the AGM or through e-voting during the AGM. The members may refer the AGM Notice for the detailed procedure on remote evoting, e-voting during the AGM and participation in the AGM.

Mr.VSN Raju, Company Secretary & Vice President NAVA LIMITED, Tel: 040-2340 3501;

Place: Hvderabad

Date : July 16, 2024

person responsible to

address the grievance in

e-voting facility

- All the businesses shall be transacted only through remote e-voting before the AGM and voting by electronic means during the AGM.
- A member whose name is recorded in the register of members or in the register of beneficiary owners maintained by Depositories as on the cut-off date only shall be entitled to cast vote through the remote e-voting or e-voting.
- Amember may participate in the AGM through VC even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in The members holding shares in demat are requested to update their bank
- account details with their respective DP. Members holding shares in physical mode are requested to opt for Electronic Clearing System (ECS) mode to Members who would like to express their views or ask questions during the
- AGM may register themselves as a speaker by registering at https://evoting.kfintech.com/ from August 4, 2024 (9:00 a.m. IST) to August 6, 2024, (5:00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of spe depending on the availability of time for the AGM. //By Order//

For **NAVA LIMITED** 

VSN Raju

Company Secretary & Vice President

### मुंबई लक्षदीप 💟

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती महेक अशोक मिरचंदानी व श्री. अशोक मिरचंदानी यांच्याकडून खालील अनुसुचित सविस्तर नमुद केलेल्या जागेतील (सदर जागा) त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित खरेदी करण्यास आमच्या अशिलांनी तयारी दर्शविली आहे. पुढे सदर जागेबाबतचे पुर्वीचे सर्व करारनामा व दस्तावेज हरवले आहेत आणि विद्यमान मालक **श्रीमती महेक अशोक मिरचंदानी** व श्री. अशोक मिरचंदानी यांनी शोध घेऊनही सापडलेले नाहीत आणि त्यांनी दस्तावेज हरवलेबाबत **एल.टी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई-४००००२ येथे** दिनांक १३.०७.२०२४ रोजी लापता नोंद क्र.७८००५-२०२४ अंतर्गत नोंद केली होती.

१) बिल्डर्स मे. काकड बिल्डर्स आणि खरेदीदार, श्री. राजकुमार देविदास भाटिया यांच्या दरम्यान झालेला दिनांक २३.0६.१९६९ रोजीचा करारनामा; आणि

२) विक्रेता, श्री. राजकुमार देविदास भाटिया आणि खरेदीदार, १. मास्टर सतिश शेवकराम दावडा व २. मास्टर . अस्सान शेवकराम दावडा. दोन्ही अज्ञान. त्यांचे वडील व पालक श्री. शेवकराम कोरोमल दावडा यांचे मार्फत यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३०.०५.१९८८ रोजीचा करारनामा.

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, तारण बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, वारसाहक्क, मृत्युपत्र, ताबा, तारण, अधिभार, मालकी हक्क कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांन त्यांचे कार्यालय अर्थात <mark>द्वारा दिनेश जैन, ४१०, काकड मार्केट, ४था मजला, ३०६, काळबादेवी रोड, मुंबई</mark>-४००००२ येथे कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे सर्व टावा मर्व उद्देश व डच्छांकरिता त्याग व स्थिगत केले आहेत असे समजले जाईल आणि बंधनकारक असणार नाही आणि नियोजित व्यवहार अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पर्ण केला जाईल.

#### वर संदर्भित अनुसूची

दुकान क्र.०७, क्षेत्रफळ सुमारे १६८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, काकड मार्केट ऑफिस ऑण्ड बिझनेर प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., ३०६, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२, जमीन सी.एस.क्र.१८५०, भुलेश्वर विभाग, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर येथील जागेतील सर्व अधिकार, हक व हित यासह ु काकड मार्केट ऑफिस ॲण्ड बिझनेस प्रिमायसेस को–ऑप. सोसायटी लि., अनुक्रमांक ३६ ते ४० (दोन्हीसह) धारक भागप्रमाणपत्र क्र.८ चे रु.५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ०५ (पाच) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

आज दिनांकीत १७ जुलै, २०२४ ॲडव्होकेट व सॉलिसिटर

(पहा अधिनियम-१५(१)(अ))१६(३)

ऋण वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

प्रकरण क्र.ओए/१२०६/२०२२ ऋण वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) अधिनियम १९९३ चे नियम ५ चे उपनियम (२ए) सहवाचिता कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) अन्वये समन्स बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध शंकर रावसाहेब बांदल

### १) शंकर रावसाहेब बांदल

फ्लॅट क्र.ई-२०३, अधिराज गार्डन कोहौसोलि., प्लॉट क्र.३२, सेक्टर ५, खारघर, ता. पनवेल, रायगड महाराष्ट्र-४१०२१०, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०. भिनेषा शंकर बांदल

फ्लॅट क्र.ई-२०३, अधिराज गार्डन कोहौसोलि., प्लॉट क्र.३२, सेक्टर ५, खारघर, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०.

) दना भगतान दात्रे . फ्लॅट क्र.ई-२०३, अधिराज गार्डन कोहौसोलि., प्लॉट क्र.३२, सेक्टर ५, खारघर, ता. पनवेल, रायगड,

महाराष्ट्र-४१०२१०, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०.

ज्याअर्थी ओए/१२०६/२०२२ हे **दिनांक २१.०८.२०२२** रोजी पिठासीन अधिकारी/निबंधकांसमक्ष सुचिबद्ध

ण्यात आले होते. ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाने रक्कम रु.६६.१०.२३४/ - च्या वसलीकरिता तमच्या विरोधात कायद्याच्य ज्लम १९(४) अन्वये सदर अर्जावर समन्स/नोटीस (ओए) वितरीत केली आहे (दस्तावेजाच्या प्रतींसह अर्ज

जोडलेला आहे) कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) नुसार तुम्ही, प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

विनंती केलेले सहाय्य म्हणून समन्सची सेवा ३० दिवसात का देऊ नये याचे कारणे दाखवा.

) मळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराद्वारे विहित मालमत्ता व संपत्ती व्यतिरिक्त अन्य मालमत्ता व संपत्तीचे तपशील द्यावे.

) मळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत दिलेल्या प्रतिभत मालमत्ता किंवा अन्य इतर मालमत्ता व संपत्तीचे व्यवहार व निवारण करण्यापासून तुम्हाला रोखण्यात यावे, जेणेकरून मालमत्तेच्या जप्तीकरिता अर्जाचे निवारण व

ः) तुम्ही न्यायाधिकरणाच्या पुर्वपरवानगीशिवाय मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए मध्ये दिलेले किंवा विहित मालमत्ता अन्य इतर प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे दैनंदिन कामकाजामध्ये मालमत्ता किंवा अन्य संपत्ती आणि प्रतिभत मालमत्तेच्या विक्रीदारे आलेल्य रकमेकरिता खात्यात जमा करणे तम्हाला बंधनकारक असेल आणि अशा मालमत्तेवर प्रतिभती हित धारण बँव

किंवा वित्तीय संस्थाकडे खाते नियमीत करण्यामध्ये विक्री प्रक्रियेसाठी जमा करावे. म्हाला येथे निर्देश देण्यात येत आहे की. अर्जदाराकडे लेखी अहवालासह प्रत सादर करावी आणि निबंधकांसमक्ष . **दिनांक ३०.०८.२०२४ रोजी स.१०.३०वा.** उपस्थित रहावे अन्यथा तुमच्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी होऊन

सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी आणि माझे हस्ते आज दिनांक ०६.०५.२०२४ रोजी देण्यात आले समन्स वितरणास प्राधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी



(प्रशांत समदाले) निबंधव डीआरटी-३, मुंबई

टीप: लागू नसेल ते खोडावे

सीआयएन:एल२५२००एमएच१९८४पीएलसी०३४०९३ नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू ७५(ए) व डब्ल्यू ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, सातपूर, नाशिक-४२२००७. ई-मेल:investor@rishiroop.com, वेबसाइट: www.rishiroop.in, दूर.:+९१-२२-४०९५२०००, +९१-०२५३-२३५००४२, फॅक्स:+९१-२२-२२८७२७९६

३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-मतदानाची माहिती याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **रिषीरूप लिमिटेड** (कंपनी) ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.०० (भाप्रवे) वाजता ३९०या एजीएमची सूचनेमध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे.

कॉपॅरिट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र.९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ तसेच भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुषंगाने ज्या भासदांचे ई-मेल पत्ते रजिस्ट्रार व ट्रान्सफ एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल **१६ जुलै, २०२४** रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे.

अरबी एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट http:/ www.rishiroop.in/investors/annual-reports/. बीएसई वेबसाइट www.bseindia.com आणि नीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे. कंपन्या कायदा, २०९३ च्य नागू तरतुदी व वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची ३९वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातृ आयोजित करण्यात येत आहे.

**ई-मतदान:** कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २०, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन. २०१५ चे विनियमन ४४ तसेच आयसीएसआयद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरियल निकष (एसएस-२) (प्रत्येकी वेळोवेळ सुधारित) यांच्या अनुषंगाने कंपनी आपल्या सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे उपलब्ध ई-मतदान सेवांच्या माध्यमातून एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहूः (परोक्ष ईमतदान) ३९व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (रिमोट -वोटिंग) देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

सर्व सभासदांना सुचित करण्यात येत आहे की: १. ३९व्या एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर केवळ इलेक्टॉनिक माध्यमांतन मत देता येईल.

परोक्ष ई-मतदान गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल व रविवार, १९ ऑगस्ट. २०२४ रोजी सायं.५.००वा. (भापवे) संपेल. तत्पञ्चात परोक्ष ई-मतदान अकार्यरत करण्या येईल. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मत देण्यासाठी पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख ०५ ऑगस्ट, २०२४ अशी आहे. निर्धारित अंतिम तारीख (अर्थात ५ ऑगस्ट. २०२४) रोजीनसार कंपनीचे भागधारक असलेले (कागदोपर्त्र

व डीमॅट स्वरूपातील) सभासद केवळ परोक्ष ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राह शकतील परंत त्यांना एजीएममध्ये पन्हा मत देता येणार नाही.

एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात ५ ऑगस्ट. २०२४ रोजीनसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती ३९व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट http://www.rishiroop.in/investors/annual-reports/ वर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर पाहू शकतील. एजीएमच्या सूचनेत विहित प्रक्रियेचे पालन करून सदर सभासद परीक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाच हक्क बजावू शकतील

सभासद त्यांचा परोक्ष ई-मतदान लॉग इन अर्हतांचा वापर करून सीडीएसएलद्वार www.evotingindia.com येथे पुरविण्यात आलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्षई-मतदानाद्वारे आपर्त मत न दिलेले सभासद त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंध नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्य

माध्यमातून मत देण्यास पात्र असतील. परोक्ष ई-मतदान तसेच व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिताची विस्तृत प्रक्रिया ३९व्या एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

टेक्नॉलॉजी वापरासंदर्भात काही शंका असल्यास तुम्ही www.evotingindia.com च्या हेल्प सेक्श अंतर्गत उपलब्ध फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअल वाचावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा किंवा टोल फ्री क्रमांक

. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसंदर्भात सभासदांनी पुढील ठिका संपर्क साधावा: श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पू.), मुंबई-४०००१३, टोल फ्री क्र.१८००२२५५३३, ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com

**बुक क्लोजर:** कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३९व्या एजीएम व अंतिम लाभांश निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स **मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४ ते सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

**अंतिम लाभांश:** अंतिम लाभांश १८% म्हणजेच रु.१.८०/- प्रति इक्रिटी रु.१०/- प्रत्येकी संचालक मंडळा शिफारस केल्यानुसार, एजीएममध्ये मंजूर झाल्यास, वैधानिक कालमर्यादेत अदा केले जाईल. डएइख सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यासाठी डिपॉझिटरीजनी दिलेले बँक खाते तपशील आणि कंपनीच्या आरटीएद्वारे राखलेले बँक खाते तपशील वापरणे अनिवार्य केले आहे. वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश दिला जाईल कारण त्यांचे फोलिओ सेबीच्य आवश्यकतेनुसार केवायसीनुसार असतील.

**लाभांशावरील कर:** वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून सदस्यांच .......... हस्ते करयोग्य आहे आणि कंपनीने विहित दराने सदस्यांना देण्यात येणाऱ्या लाभांशातून स्रोताकडील करकपाल (टीडीएस) करणे आवश्यक आहे. टीडीएस आवश्यकतांची पुर्ततानुसार सदस्यांनी त्यांचे निवासी स्थिती, पॅन व ठेवीदार सहभागीदाराकडे डिमॅट स्वरुपात श्रेणी किंवा वास्तविक भागधारणेबाबत निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी-लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडील श्रेणी ०२ ऑगस्ट, २०२४ पुर्वी अद्यायावत करावे रिषीरूप लिमिटेडकरित

ठिकाण : ठाणे

# अखेर रेतीबंदर चौपाटीचे स्वप्न पूर्णत्वास

ठाणे, दि.१६ : पारसिक- मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूढील दोन ते तीन महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील ; तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती दीपार्ल

आनंद फडणीस, श्रीमती रुक्मिणी कष्णा कलकर्ण

यांच्या सून (स्वर्गीय आनंद फडणीस - श्रीमती रुक्मिर्ण

कृष्णा कुळकर्णी यांचा मयत पुतण्या यांची पत्नी), यांचे

. २१ मार्च. २०१४ रोजी निधन झाले आणि त्या फ्लॅट

क्र.जी-३०१, यशवंत विहार फेझ-१ को-ऑप. हौसिंग

नोसायटी लि., सर्व्हे क्र.९१, हिस्सा क्र.२ व ३

प्लॉटस १.२ व ३. गाव बोळींज. वाया-विरार. महाराष्ट-

४०१३०३ येथील जागेच्या मालक होत्या, यांनी स्वर्गीय

श्रीमती रुक्मिणी कृष्णा कुलकणी यांचे कायदेशीर

वारसदार व प्रतिनिधी म्हणन त्यांच्या नावे कायदेशी

वारसदार या नात्याने सदर फ्लॅट हस्तांतरणासाठी अज

गर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कार्ह

दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा

आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील

स्वाक्षरीकर्त्याकडे आजच्या तारखेपासून **१४ दिवसा**त

कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय **श्रीमर्त** 

दीपाली आनंद फडणीस यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतर

. केले जाईल आणि असे दावा त्याग केले आहेत असे

सही/-

अंड. उदय पी. कांबळी (मोबा.:९९६९९८८९६)

कार्यालय क्र.२८. अजंता स्क्वेअर मॉल, मार्केट लेन

बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, आमचे अशील श्री. अनुराग सिन्हा आणि श्रीमती. खेता श्रीवास्तव रा. पृषद् / 90 ९, वेली शिल्प, सेक्टर ३६,खाएथर, नर्व मुर्बई-४ 90 २ ९०, तर्षे अँड. शवनम ए. हुसैन याद्वो कळविण्यात येते की, गाव मौजे नरेपाडा, ता.पनवेल येथील

ा मिळतीचे जमीन मालक श्रीमती, वत्सला विनायक चोरघे.

श्री. प्रसाद विनायक चोरघे आणि श्री. प्रविण विनायक चोरघे

श्रा. प्रसाद वनायक चायक आण श्रा. प्राचण वनायक चायक प्राचण पांची मालकी हरकावावन व अधिकारांवावन खाठों करून त्यांचेक हुन आमचे अधिलांनी त्यांची मिळकत खरीते घेण्याचे टरिवेल आहे. तथाएँ, आमचे अधिलांचे या नियोजित व्यवहारावावन कोणाची काही हरकत असल्सास किंवा सर्दराल मिळकतीत कोणाचा कोणत्याही प्रकारचा हककसंबंध, बहिवाट, गहाण, दान, लीज, पोटगी हिस्सा वगैरे काहीही तकार असल्यास ती हि नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ हित्तमांचे आज स्थान प्रयोच हमा कर्म कर्म प्रयोच स्थान क्षारी कर्म हमा स्थान एक स्थान स्थान प्रशासन क्षारी कर्म हमा स्थान प्रयोच हमा स्थान प्रयोच स्थान स्थान स्थान स्थान स्थान प्रयोच स्थान स्याम स्थान स्यान स्थान स

देवसांचे आत माझे नमूद पत्यावर तक्रारीसंबंधी अस्सल पुरावे व त्याच्या साक्षांकित प्रति यांसहित नोंदवावी. येणेप्रमाणे

व त्यांच्या साक्षाकृत प्रांत वासाहत नात्ववा वा उपप्रभाण पुरतीत कोणाची काही तकार असत्व्यास कोणाची काही तकार नाही व काही तकार असत्व्यास ती सोडून दिली आहे. असे मानून आमचे अशील हे व होणारे जीमन मालक अनुराग सिन्हा ऑणि श्रीमती. देवा श्रीवास्तव वांचेग्यो ट्विलेला नियोजित व्यवहार पूर्ण करतील. वर नमूट मुटतीनंतर कोणाच्याही कोणत्याही तक्रारी विचारात वनल्या जाणार

Date : 17/07/2024 अॅड. शबनम ए. हुसैन

शॉप नं.३, सफा अपार्टमेंट, से.११, तळोजा फेझ १, ४१०२०८

स.नं. हिस्सा नं. प्लॉटक्र. फेस

केला आहे.

समजले जाईल.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान, मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो, मी आश्वासन देत नाही, मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड

यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार पारसिक चौपाटीची पाहणी केली. गटावर टीका केली. आम्ही केवळ यावेळी ते म्हणाले की, २००९ मध्ये निधी आणतो असे म्हणत नाही तर पारसिक चौपाटीचे स्वप्न पाहिले प्रस्ताव तयार करून मंजुर करून ती कामे पूर्ण करतो असेही ते म्हणाले.

डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी

१ला मजला, संगम टॉवर चर्च रोड, जयपूर- ३०२००१ IndusInd Bank परिशिष्ट-४-ए (पहा नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मालमस्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

त्त्वयुरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्नशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचित त्त्वयुरिटी इंटरेस्ट (एनफोसेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुरी अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकारिता विक्री सूचना र्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की, प्रतिभत धनकोकड़े nw/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमतेचा वास्तविक तावा **इडसइड बैंक लिमिटेंड**ऱ्या प्राधिकत ाधिकाऱ्यांनी **दि.०४.०९.२०२३ रोजी** घेतलेला आहे. प्रतिभृत मालमतेची विक्री **दि.२०.०८.२०२४ रोजी** जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे. जे काही आहे हे कोणत्याही आधाराशिवाय आहे या आधारावर विक्री केली जाईल. दि.०४.०३.२०२४ रा का आहे न आहे, न कहा आहे हैं। रोजी इ. २०,०६७,१९,९९ (क्पर्व <mark>वीस लाख सहा हजार सातरों एक्साण्यत आणि पैने काणीस फ्त</mark>र्त) तेसे पुढ़ील व्याज्य, शुल्क आणि खर्च इ.च्या वसूलीकरिता खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार यांच्याकडून प्रतिभूत धनकोला देव. जमा

राववाची राखीव किमत आणि इसारा रक्कम अनुक्रमे खाली नमूर केली आहे. दर बैंकेने राखीव किमत निश्चित केली आहे आणि खाली नमूर केलेली इसारा ठेव (इरठे), आवएमपीएस/आरटीजीएस/ रनईएफटी द्वारे फक्त **इंडसइंड बँक लिमिटेड** चे खाते क्र.०००७३५६४६११०९२, आयएफएससी: आयएनडीबी०००००७७,

आणि शाखेवा पत्ताः क्र.३ व्हितेज रोड नुगवकन, चेन्नई -६०००३४ च्या नावे जमा केले जाईल. निविदा दस्तऐवज सादर करण्यापूर्वी, यशस्त्री बोलीदारांनी विक्री किंमतीच्या २५% (बोलीसह १०% कमी रक्कम) अनामत रक्कम भरावी. खरेदीदाराने उर्वरित (१५% विक्री पुष्टीकरणावर) ई-लिलावाच्या तारखेला किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या नंतर भरणे आवश्यक आहे. सरफायसी कायद्यानुसार विचार केल्याप्रमाणे विक्रीच्या पृष्टीकरणपत्राच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत विक्री किंमतीच्या ७५% शिद्धक रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

कर्जदार सह कर्जदार जामीनदाराचे नाव पत्त्यासह मे. मेक टेक इंजिनिअरिंग सोल्युशन्स, त्यांचे मालक मंजुषा ए यांच्यामार्फत कु.मंजुषा ए चिवलेकर श्री. अनिल प्रभाकर चिवलेकर

प्तर्वांचा राहण्याचा पत्ता- गाला क्र.५, पहिला मजला, जय भवानी नगर, वागळे पोलीस स्टेशन जवळ रोड क्र. १६३ ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४. श्री. अनिल प्रभाकर चिवलेकर

पलॅट क्र.१०२, पहिला मजला, शांती सदन, लोधा हेवन, शिवाजी चौक, डॉबिवली (पू) ठाणे ४२१२०१. एमडब्ल्यूओ००६९९एन आणि एमडब्ल्यूओ००९२०एन राखीव किंमत रु.३,३०,०००/-(रुपये तीन लाख तीस हजार फक्त) इसारा रक्कम ठेव (इरठे) ई-लिलावाची तारीख आणि वेळ दि.२०.०८.२०२४ रोजी दु.१२:०० ते दुपारी १:०० स्ट्रेसह बोली सादर करण्याची शेवटची तारीख दि.१७.०८.२०२४ रोजी दपारी ४.०० पर्यंत केमान बोली वाढीची रक्कम . १०,०००/- (रुपये फक्त दहा हजार) दि.०८.०८.२०२४ रोजी स.११:०० ते द.०१:०० पर्यंत (पर्व भेटीस

ई लिलाव वेबसाइट पत्ता https://www.bankeauctions.com **स्थावर मालमत्ता/प्रतिभृत मालमतेचे वर्णन:-** फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, शांती सदन, लोधा हेवन, निळजे स्टेशन रोड, नोंदर्ण कार्यालयाच्या पुढे, शिवाजी चौक, डोंबिवली (पू) ठाणे ४२१२०१ वेथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि मोजमाप क्षेत्रफळ सुमारे ५५०

) इ-I-ericin बस्त आह बंध आह, बस्त आह ज आह जा कहाता आह या आधारावर आयाजत करा जाता आह आण ते आनंदाहर आयाज ते वाहंद. ) हिलावा इंडसईड बैंक मान्यता प्राप्त सेवा पुरवजादार में. सीएल इंडिया प्रा. लि. च्या www.bankeauctions.com या बेब पोर्टलबर ) बोली दस्तरेएवज, पोषणापत्र, अर्जनलाइन लिलाव विक्रीच्या सामान्य अटी व शाती प्रतिभृत कृणकोच्या वेबसाइट्यर उपलब्ध आहेत, म्हण्य ttps://www.indusind.com किंवा सेवा प्रदायाच्या वेबसाइट्यर म्हण्ये https://www.bankeauctions.com. ) प्राधिकृत अधिकान्याच्या उपम ज्ञान आणि माहितीनुसार, मालमवेख कोणताही बोजा नाही. तथापि, इच्छुक बोलीटारांनी त्यांची बोली साद प्रयाप्त्री बोजा, मालमेवे शीर्थक, लिलावात देवलेल्या मालमेवे शीर्थक आणि यदी हुक हुन्ये, मालमनेवर एपीणाया होयाबावत स्वतन्त्र सर्वतं चौकरों करावी, या संदर्भत, ई-लिलाव जाहिरात करते. कोणतीही बांधिलकी किंवा इंडसईड बैंकेचे कोणतेही प्रतिनिधित्य स्थापन कर

भागिता विकास के प्रतिकृति है। से स्वीर इंडिया प्रति ति वॉच्यांची त्वीर क्रमांक ६८, तिसरा मजला, सैक्टर ४४, गुडगान, १२२० बावीसाठी सहाय आवश्यक आहे. मे सीर इंडिया प्रति ति वॉच्यांची त्वीर क्रमांक ६८, तिसरा मजला, सैक्टर ४४, गुडगान, १२२० बावा येथे संसर्व कर शकतात, संसर्व के. श्री. भाविक - ८८६६६८१३७ (ज्यवस्थापक-bankeauctions) सम्पर्व है के अधिकारी श्री सम्पर्वा के अधिकारी श्री सम्पर्व के अधिकारी श्री सम्पर्वा के अधिकारी श्री सम्पर्वा के स्व भूभकराष्ट्राध्यामारुखपरापाठरणाठरणा आण नाएनतथा संवाधत कथात्याहा प्रश्नासाठा वक आवकारा श्रा. घनस्याम पंचारया, फ इस्टर.१८९१२ वाच्यामी सर्पक साधु शकता. इस्परा नोद घ्यांवी की झंग्रजी आणि स्थानिक भाषेत प्रकाशित झालेल्या ई-लिलाव सूचनांमध्ये विसंगती / विसंगती असल्यास, झंग्रजीमा

काशित केलेल्या सूचनेतील मजकूर प्रचलित असेल. १) प्रापिकृत अधिकारी / प्रतिभूत काणले कोणण्याही कथस्य पक्षाच्या दाव्यासारी / तिरस्कार / यक्काकीसारी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहें ९ सिस्मुदीराद्वेशका जर्णेड रिकन्द्रकार जांक फिनाचियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसीमेट ऑफ सिक्गुरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहबाचित सेक्युरिटी इंटरेस्ट (एम्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या अंतर्गत विहित नियम/शतींच्या अधीन असेल

सरफायसी कायदा, २००२ अंतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना काण: ठाणे, महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी, (इंडसइंड बँक लिमिटेव दिनांक: १६,०७,२०२४, ठिकाण: ठाणे, महाराष्ट



सही/

क्षेत्रिय कार्यालय - मुंबई बोरिवली

२रा मजला, रुप नगर कोहौसोलि., स्कोडा शोरूमच्या मागे, पीव्हीआर मिलाप थिएटर समोर, एस.व्ही. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७. crld.romumbaiborivali@unionbankofindia.bank

### मागणी सूचना

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना वितरणापासून ६० दिवसात तपशिलानुसार नम्द असलेली थकबाकी रक्कम जमा करण्याचे कळविले होते. काही सचना ना-पोहोच/नाकारण्यात आल्या म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदार/जामिनदारांना कळविण्यात येत आहे.

शाखेचे नाव	कर्जदाराचे नाव व पत्ता, खाते क्रमाक	दिनाक व थकबाकी रक्कम मागणी	प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन
		सूचनेनुसार व एनपीए दिनांक	_
योगीनगर,	श्री. हिरालाल शामभु पाल व सुनिता हिरालाल	१९.०६.२०२४ व	फ्लॅट क्र.२४०९, २४वा मजला, विंग टी२, जे.पी
बोरिवली	पाल - ६४८२६६५०००००२४, श्री गणेश कृपा	रु.४३,५७,७२५.९२	नॉर्थ कॉम्प्लेक्स, विनय नगरजवळ, विनय नगर
पश्चिम	चाळ, आझाद नगर, पिंपरी पाडा, राणी सती रोड,	३१.०५.२०२४	रोड, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०७.
l	मालाड, मुंबई-४०००९७.		
बोळींज, विरार	श्री. विनय अर्जुन गजमल व श्रीमती अक्षता विनय	0१.०७.२०२४ व	फ्लॅट क्र.७०४, विंग बी, इमारत क्र.२, दिव्याल
l	गजमल - ४१०००६६५०९५८२३७, फ्लॅट क्र.बी/	रु.३१,९७,२९२.२१	हाईटस्, देशमुख फार्महाऊसजवळ, विरार,
	ए/३०२, ३रा मजला, साईराम कोहौसोलि., मनवेल	३१.०५.२०२४	नालासोपारा लिंक रोड, विरार पुर्व-४०१३०५,
l	पाडा रोड, चैतन्य हॉस्पिटलजवळ, पालघर-४०१३०५.		क्षेत्रफळ ३७५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र.
कस्तुरी पार्क,	श्री. मेल्वीन प्रकाश टेल्लीस व श्रीमती रिटा मेल्वीन	०८.०७.२०२४ व	फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, इमारत क्र.१, श्री राम
भाईंदर	टेल्लीस - ५६०६१६०००१११८८५, फ्लॅट क्र.१००८,	रु.२४,४८,४१९.५५	नगर फेझ-२, ओम राम तिर्थ कोहौसोलि., शिवार
l	विंग आय, २२, अमावी ३०३, एव्हरशाईन ग्लोबल	२९.०३.२०२४	गार्डनच्या मागे, रामदेव पार्कजवळ, मिरा रोड पुर्व-
	सिटी, विरार पश्चिम-४०१३०३.		४०११०७, क्षेत्रफळ ३१५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र.

कर्जदार/जामिनदारांना सुचित करण्यात येत आहे की, सरफायसी कायदा तरतुदी अंतर्गत बँकेचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ताबा घेतला आहे आणि तदुनंतर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात कर्जदार/जामिनदारांनी थकबाकी रक्कम जमा न केल्यास तारण मालमत्ता/प्रतिभृत मालमत्तेचा लिलाव केला जाईल. कर्जदार/जामिनदारांना सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार बँकेच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय वर नमूद मालमत्तेची भाडेपट्टा किंवा हस्तांतर करण्यास रोखण्यात येत आहे. सदर जाही सूचना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वयं समाजावी. कर्जदार/जामिनदारांना सल्ला आहे की, जर त्यांना रजि.पोस्टाने सदर सूचने मिळाली नसल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत मुळ सूचना प्राप्त करावी.

ठिकाण: कांदिवली, मुंबई, दिनांक: १५.०७.२०२४ प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

> द्वारा : : जिव्हाळा को-ऑप - क्रेडिट सोसायटी लि -, ठाणे कार्यालयाचा पत्ता : नटराज अपार्टमेंट, पहिला मजला, म्युनिसिपल शाळेसमोर, किसन नगर क्र -३, रोड नं १६, वागळे इस्टेट, ठाणे ४०० ६०४

> > नियम १०७ पोट नियम [११(ड)(१)]

ज्याअर्थी खाली सही केलेला विशेष वसुली अधिकारी **जिव्हाळा को-ऑप -क्रेडिट सोसायटी लि -, ठाणे** (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६**०** चे कलम १५६ व नियः १९६१ चे नियम १०७ अन्वये ) असुन खालील प्रमाणे मागणीची नोटीस ऋणको यांना दिली . अवार्ड /वसुली दाखल्यानुसार मागणी नोटीस देऊन नोटीसीमध्ये नमुद केलेले े क्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे

अ. क्र.	कर्जदाराचे नाव	मागणी नोटीस दिनांक	वसुली दाखला/अवार्डक्रमांक व दिनांक	दिनांकापर्यंत येणे बाकी	वसुलपाञ रक्कम रूपये
१	श्री • चंदु विठोबा वानरे	१५ /१२ /२०२०	१३३६ दि . २६/११/२०२०	३१/0५/२०२४	११,२६,१२०/-
२	श्री - विजय किशोर मंडल	0१/0२/२०२०	४४९९ दि . २४ /१२ /२०१९	३१/०५/२०२४	४,६५,३२०/-
3	श्री - विलास आत्माराम मोरे	०७/१०/२०२१	१०२३ दि .३०/०७/२०२१	३१/0५/२०२४	४,४२,४६०/-
٧	श्री - गिरिश शरद पाटोळे	0१/0२/२०२०	४४७६ वि.२४/१२/२०१९	३१/0५/२०२४	४,७७,६७०/-

बाली सही करणाऱ्याने **दि .१०/०६/२०२४** रोजी जप्तीची अंतिम नोटीस ऋणको यांना दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे . ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे व वागळे इस्टेट, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे या परिसरातील सर्ट नागरीकांना कळविण्यात येते की, मालमतेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील कलम १०७(११)(इ)(१) अन्वये दिलेल्य अधिकारानुसार त्यांनी **दि . ०३/०७/२०२४** या दिनांकास सिम्बॉलीक तावा घेतला आहे

जायकारपुरा (सामा सं २४२,००७) २००६ वा स्वाक्षत राज्याच्या जायकार वा अपने । विदोष करून ऋणकोला व वार्गळ इस्टर, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे या परिसरतिल सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केल्यास तो धनको **जिव्हाळा को-ऑप-क्रेडिट सोसायदी ल -, ठाणे** या संस्थेच्या वरील नमुद केलेल्या . . . च्या लवादी कर्जवाकीच्या वोजाची रक्कम आणि त्यावरील व्याज व इतर कायदेशीर कारवाई खर्च याला अधिन राहावे लागेल

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

अ.	मालमत्ता धारकाचे	मालमतेचा पुर्ण पत्ता	सिटी सर्व्हे नं गट नं /	एकूण क्षेञ	आकार	चतुःसिमा
क्र•	नाव		मिळकत नं -	हे -आर -		
				चौ • फुट	स्र.पै.	
१.	श्री •चंदु विठोबा वानरे	गाळा नं .७६, महापालिका पुर्नवसन ले–आऊट, रोड नं .२१, वागळे ईस्टेट, ठाणे ४०० ६०४	गाळा नं .७६, मालमत्ता क . <b>८०९४०९३,</b> व्लॉक क. २३, घर क .२७, वसुली कार्यालय, रायलादेवी	अंदाजे १0' X १0' = १00 चौ •फुट		पु. राजेंद्र आर भिलारे यांचा गाळा नं .७५ प. गाळा नं .७७ गणेश ऑटो पार्ट द. दुकानाचे शटर व गेड नं .२१ उ. दुकानची पाठीमागील वाजू पुर्नवसन चाळ
₹.	श्री -विजय किञ्चोर मंडल	यादव चाळ, संतोषी माता मंदिर जवळ, लुईसवाडी, वागळं इस्टेट, ठाणे ४०० ६०४ .	मालमता क . ८०८३८११ प्रभाग कार्यालय, ब्लॉक क . ३९, घर क . ९०४,	अंदाजे १0' X १0' = १00 ची . फुट तळमजला व १00 ची . फुट पोटमाळा		पु. दरबाजा प्. रूमची पाठीमागील बाजू द. अविका नगर पाईप लाइन रोड उ. मार्केड यादव चाळ
æ.	श्री - विलास आत्माराम मोरे	आनंदकुपा सहकारी गृहनिर्माण सोसायटी लि -, रूम नं .७१, पाचवा माळा, हाजुरी गांव, हनुमान नगर, वागळ इस्टेट, ठाणे ४०० ६०४ .	रूम नं .७१, आनंदकृपा सहकारी गृहनिर्माण सोसायटी लि - ,	अंदाजे २५ <b>० चौ</b> •फुट		पु इमारतीचा जिना प रूम नं .७२ उमीला पवार यांची रूम द रूमची पाठीमागील बाजू उ रूम नं .७८ राजेंद्र मथुकर सकपाळ यांची रूम
٧.	श्री - गिरिश शरद पाटोळे	रूम नं -३२, आंवेवाडी, रोड नं -२, ई -सा -ई चचसमोर, ठाणे -४०० ६०४ .	रूम नं - ३२, आंवेबाडी,	अंदाजे १0' X १0' = १00 चौ . फुट तळमजला व १00 चौ . फुट पोटमाळा		पु रूमची पाठीमागील बाजू सर्व्हिस सेंटर प चर्च व भाजीमार्केटचा रस्ता द सुरेश पवार यांची रूम प्र ओम सलून

रविंद्र निवृत्ती केदारे विशेष वसुली अधिकारी एनपीए दिनांक : ०४.०७.२०२४

मागणी सूचना दिनांक : १०.०७.२०२४

होते. आज ते सत्यात उतरविले आहे, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे उदघाटन होईल असे सांगतांनाच मी कोणत्याही कामाचे

क्रेडीट घेत नाही. माझे काम बोलते.

सन २००९ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे येथील भूमाफियांनी २५ कोटी खर्च करून डॉ. अश्विनी जोशी

यांची बढली केली. त्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जैस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले अन् चौपाटीचे काम मार्गी लावले. रेतीबंदर खाडीकिनारी चार किमी लांबीच्या ४२ एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे.

## SHRIRMM श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड

मागणी

HOUSING FINANCE **नोंवणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ **मुख्य कार्यालय:** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग. चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३<sup>(</sup>२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे.

PARTY AND THE THE MY SITE OF THE THOUSE		37 401101 (0) 41 41 (21 110)
कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
सौ. स्वप्ना प्रधान	कर्ज खाते क्र.एसएचएलएच	फ्लॅट क्र. ८०३, ए-विंग, ८व्या
फ्लॅट क्र.४०३, बी - विंग, मिलेनियम पार्क, कुर्ला पाईप लाईन, साकीनाका, जगन्नाथ मंदिर समोर, मुंबई - ४०००७२ <b>तसेच :</b> ए-१, श्रीपत यादव चाळ, एलबीएस नगर, ९० फूट रोड,	टीएचएनई०००१०८४ अंतर्गत दि.०६.०७.२०२४ रोजी	मजल्यावर, मिलेनियम को- ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सदर इमारत, सी.टी.एस.
साकीनाका कुर्ला पश्चिम, डिस्झा नगर जवळ, मुंबई - ४०००७२ <b>तसेच</b> : फ्लॅट क्र. ८०३, ८वा मज्ला, ए - विंग, मिलेनियम पार्क	देय रक्कम रु.८५,०५,५७०/-	क्र.६९५ आणि ६९६ मध्ये, गाव - मोहिली, पाईप लाईन
कोहौसो, मोहिली, पाईप लाईन रोड, कुर्ला पश्चिम, साकीनाका, मुंबई - ४०००७२ <b>तसेच: स्वस्तिक गारमेंट्स (त्याचे मालक स्वप्ना प्रधान यांच्या</b>	(रूपये पंच्याऐंशी लाख पाच हजार पाचशे सत्तर फक्त)	रोड, कुर्ला - पश्चिम, साकीनाका, मुंबई - ४०००७२
तसचः स्वास्तक गारमद्स (त्याच मालक स्वप्ना प्रधान याच्या मार्फत) गाला क्र. २, शिवकृपा सोसायटी, जेएमटी रोड, सप्तरंगी माता लेनच्या आत, घाटकोपर, नॅशनल चिक्की जवळ - ४०००८४		येथील सर्व भाग व खंड.
गता लनच्या जात, याटकापर, नरानल विक्रा जवळ - ४०००८४ <b>पुसांता कुमार प्रधान</b> लॅट क्र. ४०३, बी - विंग, मिलेनियम पार्क, कुर्ला पाईप लाईन,	कर्ज रक्कम कर्ज खाते क्र. एसएचएलएच	मोजमाप क्षेत्र ५७.०७ चौ.मीटर (जे ५११.०० चौ.
राट क्र ४०२, वा - विन, निस्तानवन नावन, बुर्सा नाइन साइन, ग्राकीनाका, जगन्नाथ मंदिरासमोर, मुंबई - ४०००७२ <b>सेच :</b> ए-१, श्रीपत यादव चाळ, एलबीएस नगर, ९० फूट रोड,	टीएचएनई०००१०८४ कर्जाची वितरित रक्कम	फूटकार्पेट क्षेत्र आणि ६१४.०० चौ. फूट (बिल्अ अप क्षेत्र)
त्राकीनाका कुर्ला पश्चिम, डिसूझा नगर जवळ, मुंबई - ४०००७२ <b>ासेच :</b> फ्लॅट क्र. ८०३, ८वा मजला, ए - विंग, मिलेनियम पार्क	क.८१,९६,८५८/-	च्या समतुल्य आहे) बृहन्मुंबई एल वॉर्ड साठी
कोहौसो, मोहिली, पाईप लाईन रोड, कुर्ला पश्चिम, साकीनाका, वुंबई - ४०००७२.		महानगरपालिकेच्या हद्दीत.
एनपीए दिनांक : ०४.०७.२०२४ मागणी सूचना दिनांक : १०.०७.२०२४		
थी. जयेश प्रदीप सिंह राजपुरोहित	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र. ६०४, मोजमाप क्षेत्र
ल्टॅट क्र. २०२, रूपराजत, विंग बी-१, इमारत क्र. ४, सेक्टर ३, बोईसर पूर्व, पालघर - ४०१५०१	एसएचएलएचटीएचएनई ०००१३५५	६३.१९ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र, ६व्या मजल्यावर, बी-
<b>सेच :</b> फ्लॅट क्र. १०२, विंग बी, रूपरजत निवास, बेटेगाव, गेईसर पूर्व - ४०१५०१	अंतर्गत दिनांक ०८.०७.२०२४ रोजी	विंग मध्ये, सूर्य दर्शन म्हणून ज्ञात इमारतीचे आणि ओम सूर्य
सेच : फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, ए-विंग, इमारत क्र.७, विंग-बी टाईप समाविष्ट, सेक्टर-३ चे सी-७, शिव दर्शन अपार्टमेंट	देय रक्कम रु.१८,०९,३४८/- (रूपये अठरा लाख नऊ हजार	दर्शन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात
ाव - बेटेगाव ४०१५०१ ।सेच : हीरा कन्सल्टन्सी (त्याचे प्रवर्तक जयेश राजपुरोहित गंच्या गर्णाच) व्यापना से स्वरायका स्रोपनाच केला गर्णा	तीनशे अठेचाळीस फक्त)	सोसायटी, मु.गोडदेव गाव, गाव - मीरा रोड (पूर्व) जिल्हा: ठाणे
<b>ांच्या मार्फत)</b> दुकान क्र. ४, तळमजला,ओसवाल केसर पार्क होहौसोलि., इमारत क्र.४, बोईसर पूर्व - ४०१५०१ १. <b>प्रदीप सिंह गणपतर्सिह राजपुरोहित</b>		- भारा राड (पूव) जिल्हा: ठाण - ४०११०७, प्रभाग एम, गाव-गोडदेव, तालुका आणि
र. प्रदाय सिंह गणपतासह राजपुराहित ह्लॅट क्र. २०२, रूपरजत, विंग बी-१, इमारत क्र. ४, सेक्टर ३, गोईसर पूर्व, पालघर ४०१५०१	कर्ज रक्तम कर्ज खाते क्र.	जिल्हा ठाणे मध्ये, मीरा भाईंदर
<b>ासेच :</b> फ्लॅट क्र. १०२, विंग बी, रूपरजत रेसिडेन्सी, बेटेगाव, ब्रोईसर पूर्व, ४०१५०१	पसंपचएलएचटीएचएनई ०००१३५५	महानगरपालिके च्या हद्दीत आणि नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ठाणे आणि बेअरिंग
तसेच : फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, ए-विंग, इमारत क्र.७, विंग-बी चा समावेश, सेक्टर-३ चा टाईप सी-७, शिव दर्शन अपार्टमेंट, गाव बेटेगाव, ४०१५०१	कर्जाची वितरित रक्कम	जुना सर्व्हे क्र.३१५/१(पी), २, नवीन सर्वे क्र.४७/
<b>त्नपीए दिनांक :</b> ०४.०७.२०२४	रू.१९,५०,२६२/-	१(पी),२ येथील सर्व भाग व खंड.
मागणी सूचना दिनांक : १०.०७.२०२४		
. श्रीमती मुमताज जुम्मन शेख लॅट क्रमांक ८०५, इमारत क्रमांक २, बी-विंग, पंखेशाह बाबा होहौसो, एलबीएस मार्ग, दामोदर पार्क जवळ, घाटकोपर पश्चिम -	कर्ज खाते क्र. एसएचएलएचव्हीएसएआय ०००२४४	फ्लॅट क्र. ०१, तळमजला, बी- विंग, १९.७५ चौ.मी. कार्पेट आणि १.४ चौ.मी. बाल्कनी
०००८६ <b>सेच :</b> सुलेमान चाळ, एलबीएस मार्ग, खोली क्रमांक- २२५,	अंतर्गत दिनांक ०६.०७.२०२४ रोजी	क्षेत्र, सनराईज होम्स फेज २ को-ऑप हाऊसिंग सोसायटी
खेशा दर्ग्याजवळ, घाटकोपर - पश्चिम ४०००८६ सिच : फ्लॅट क्र.०१, तळमजला, बी- विंग, सनराइज होम्स, फेज	देय रक्कम रु.११,७०,५६६/- (रूपये अकरा लाख सत्तर	लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये, गाव - दामट,
२ कोहौसोलि, गाव - दामत, तालुका - कर्जत, जिल्हा-रायगड -	हजार पाचशे सहासष्ट फक्त)	तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड, जिमन बेअरिंग सर्व्हे
तसेच : मुमताज साउथ इंडिया फूड कॉर्नर (त्याचे मालक मुमताज गोख यांच्या मार्फत) दुकान क्रमांक- ४, बाबा कोहौसो, इमारत	कर्ज रक्कम	क्र. ७१/१/अ आणि ७१/ १/बी/२ च्या प्लॉट वर उभे,
ह.१, बी-विंग, घाटकोपर पश्चिम - ४०००८६ गॅण्डमार्क : दामोदर पार्क जवळ	कर्ज खाते क्र.	गाव- दामट, तालुका - कर्जत, जिल्हा रायगड येथील सर्व भाग
<b>२. श्री. अफजल जुम्मन शेख</b> लॉट क्रमांक ८०५, इमारत क्रमांक २, बी-विंग, पंखेशाह बाबा होहोसो, एलबीएस मार्ग, दामोदर पार्क जवळ, घाटकोपर पश्चिम -	एसएचएलएचव्हीएसएआय ००००२४४	व खंड.
४०००८६ <b>।सेच :</b> सुलेमान चाळ, ए्लबीएस मार्ग, खोली क्रमांक- २२५,	कर्जाची वितरित रक्कम रू.१०,५३,२४४/-	
खिशा दर्ग्याजवळ, घाटकोपर पश्चिम - ४०००८६ <b>१सेच :</b> फ्लॅट क्रमांक ०१, तळमजला, बी- विंग, सनराइज होम्स,	. , . , ,	
केज २ कोहौसोलि, गाव- दामत, तालुका- कर्जत, जिल्हा- रायगड ४९०२०१		
एनपीए दिनांक : ०४.०७.२०२४ ॒ मागणी सूचना दिनांक : १०.०७.२०२४		
थी. राज कुमार विश्वकर्मा	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र. ६०८, २६.८९ चौ.
बोली क्र. ३३, राहुल चाळ, वेलकम बेरी जवळ, डॅनबाग, शेव मंदिराजवळ, नालासोपारा पूर्व, ४०१२०४	एसएचएलएचव्हीएसएआय ००००३९५	मी. कार्पेट क्षेत्र, ६०या मजल्यावर, इमारत क्र.२
<b>ासेच:</b> फ्लॉट क्र. ६०८, सहावा मजला, इमारत क्र.२मध्ये, विंग - त्री, सेक्टर - व्ही आणि शालिभद्र अमोरा ज्ञात, गाव - निलेमोर -	अंतर्गत दिनांक ०६.०७.२०२४ रोजी	मध्ये, विंग - सी सेक्टर - व्ही आणि शालिभद्र अमोरा म्हणून
४०१३०३ <b>।सेच : तमन्ना एंटरप्राइजेस,</b> गाला क्र. ६, केके कंपाऊंड नालासोपारा	देय रक्कम रु.१९,४३,७८३/- (रूपये एकोणीस लाख	ज्ञात, जिमन बेअरिंग एस.क्र. २१२ वर बांधकामित, एच.
पूर्व, वाकणपाडा जवळ - ४०१२०९ <b>२. अनिता राज विश्वकर्मा</b>	त्रेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी फक्त)	क्र.३, गाव - निलेमोर, तालुका - वसई, जिल्हा पालघर,
खोली क्र. ३३, राहुल चाळ, वेलकम बेरी जवळ, दानबाग, शिव मंदिराजवळ, नालासोपारा पूर्व - ४०१२०४	. ,	वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत,
तसेच : फ्लॅट क्र. ६०८, सहावा मजला, इमारत क्र.२मध्ये, विंग - सी, सेक्टर - व्ही आणि शालिभद्र अमोरा ज्ञात, गाव - निलेमोर	कर्जरक्रम कर्जखातेक्र.	वसईच्या उपजिल्हा नोंदणीच्या
- ४०१३०३	एसएचएलएचव्हीएसएआय	मर्यादेत आणि नोंदणी जिल्हा

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

००००३९५

कर्जाची वितरित रक्कम

रू.२५६००००/-

पालघर येथील सर्व भाग व

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही. सही/- प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: मुंबई/मिरा-भाईंदर/रायगड/पालघर श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: १७.०७.२०२४